

## रेडॉक्स पोटेंशिल मत्स्य शेती तलावाच्या आरोग्याचे सूचक

मत्स्यपालन प्रक्रियेच्या परिणामी तलावाचे वातावरण महत्वपूर्ण आहे. जराजरी संस्कृतीचा काळ वाढत जातो तसेतसे सैंट्रिय पदार्थाचे अवशेष जमा होण्यामुळे तलावाच्या तळाशी स्थिती बिघडते. यामुळे उच्च ऑर्विसजनवा वापर होतो आणि तलावाच्या खालच्या भागात (ॲशनेरोबिक) परिस्थिती कमी करण्याचा विकास होतो. जेव्हा कमी प्रजाती तयार होत असतात तेव्हा तलावाची स्थिती “रेडयुकेड” असे म्हटले जाते. या स्थितीमुळे तळाशी असलेल्या मातीपासून विषाशी कमी झालेल्या संयुगे पाण्याचे स्तंभात जाणे, उच्च आळ ऑर्विसजनची मागणी, तलावाचे वातावरण बिघडणे आणि कोळंबीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

### तलावाच्या तळाशी स्थितीचे सूचक काय आहेत?

ऑर्विसडेशन-

रिडवशन

संभाव्यता

(ओआरपी) म्हणून

ओळखल्या जाणा द्या रेडॉक्स

संभाव्यतेते जंतुसंवर्धन

आणि

जलावर तलावांमध्ये घट संबंधित

प्रमाण मौजण्यासाठी एक

महत्वपूर्ण मापदंड आहे.

संस्कृती कालावधीच्या

प्रगतीसह तलावाच्या मातीत

ओआरपी घट कमी होण्यास (अधिक नकारात्मक बाजू)



कमी



होते. जरी अत्यंत परिवर्तनीय असले तरी, एआरपीने दर्शविलेले ओआरपी मूळ्ये आणि मिळी छोट्ट्स (एमबी) मध्ये वर्गांटिफाइड मातीची सापेक्ष स्थिती समजण्यासाठी सूचक म्हणून वापरल्या जातात.

सेंट्रिय कार्बन (ओसी) मातीची सामग्री म्हणूने तलावाच्या नाळांच्या अवरशेती आणखी एक अनुक्रमणिका. उत्तर ओसी मूळ्ये तलावाच्या तळाशी अधिक सेंट्रिय पदार्थाते संचय दर्शवितात. सेंट्रिय पदार्थात स्थिर, छळूळू अध्योगती होणारे ओसीचा मोठा अंश असतो आणि म्हणूनच, तो एक संवेदनशील निर्देशक नाही. पारंपारिक माती सेंट्रिय कार्बन निर्धार प्रक्रियेमध्ये माती वायू कोरड्यापर्यंत टाकणे समाविष्ट आहे आणि प्रयोगशाळेत विश्लेषण केले जावे.

विद्रव्य तोड आणि मॅग्नीज (कमी प्रजाती) यांचे एकाग्रता रेडॉक्स परिस्थितीचे अधिक संवेदनशील सूचक आहे. तलावाच्या तळाशी असलेल्या जमिनीत फेरस किंवा मॅग्नीज आयन (२) कमी केलेल्या प्रजातीच्या विद्रव्य प्रकारांते विश्लेषण केले पाहिजे.

ओसी आणि घटलेल्या घटक प्रजातीचे प्रमाण तलावाच्या तळाशी बिघडण्यासाठी निर्देशक म्हणून वापरले जाऊ शकतो, ओसीच्या अंदाजानुसार अधिक वेळ लागतो आणि म्हणून तलावाच्या तळाच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीचा विचार करण्यासाठी त्वरित सूचक म्हणून वापरता येत नाही. गाळ रेडॉक्स संभाव्यतेचे मापन करून तलावाच्या अनरोगिक परिस्थितीच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे शक्य आहे. म्हणूनच, रेडॉक्स संभाव्यतेस महत्वपूर्ण, त्वरित आणि उत्कृष्ट निर्देशकांपैकी एक म्हणून समजले जाते ज्याचा वापर निवारक समजण्यासाठी केला जाऊ शकतो.


जर प्रोब उपलब्ध नसल्यास, १० सेंमी खोलीच्या गाळाचे नमुने स्लाइस गेटजवळ आणि ऐरेटर्सपासून दूर हवेत्या कडक स्थितीत पॉलिथीन पिशवीत गोळा करावे लागतात. एकदा नमुना तलावाच्या बाहेर आणल्यानंतर ताबडतोब पोर्टेबल / बैंच टॉप रेडॉक्स मीटर वापरून ओआरपी एउर टाइट स्थितीत मोजावे लागतो. ओआरपी परिवर्तनशीलतेच्या त्रुटी कमी करण्यासाठी, कमीतकमी तीन नमुन्यांची ठिकाणे स्लूस गेटजवळ निश्चित करावी लागतीत आणि प्रत्येक नमुन्यावर पुनरावृत्ती मोजमाप द्यावे लागतील.

सीआयबीएच्या अऱ्यासाठीन असे दिसून आले आहे की संस्कृती कालावधीत -२०० एमबी किंवा त्याहून अधिकचे ओआरपी मूळ्य घेणे हितावध नाही कारण ही नकारात्मक रेडॉक्स संभाव्यता ऑविसजनकी पाताली विसर्जित करते, चरापचय (अमोनिया आणि नायट्रोट) एकाग्रता वाढवते आणिसल्फाइड, मिथेन इत्यासारखे कमी संयुक्ते देखील निर्माण करते. इष्टतम साठवण घनता, तलावाच्या ठिकाणी योन्या पद्धतीने वायुवीजन योन्या ठिकाणी ठेवून साखली ड्रॅगी यासारख्या चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून समस्या टाळता येऊ शकते.



### रेडॉक्स संभाव्यता कशी मोजावी?

संवर्धनाच्या काळात कोणत्याही वेळी स्लूस गेटजवळ आणि वायूवाहकांपासून दूर असलेल्या गाळाच्या रेडॉक्स संभाव्यतेचे मापन तलावाच्या तळाशी बिघडण्याचे लवकर संकेत देते. पुनील प्रोटोकॉलची शिफारस केली जाते. ओआरपी माउंट वॉटर इंटरफेस (एसडब्ल्यूआय) वर स्लूस गेटजवळ आणि ओआरपीपासून दूर पोर्टेबल मल्टी पॅरामीटर विश्लेषकांद्वारे ओआरपीपासून मोजले जाऊ शकतो.



*"Brackishwater aquaculture for food, employment and prosperity"*

भा. कृ. अनु. प - केंद्रीय निम-खारे पाणी मत्स्य संवर्धन संशोधन संस्था चेन्नई.

(भारतीय कृषी संशोधन परिषद)

# ७५ सॅनथोम हाय रोड, आर.ए.पुरम, चेन्नई-६०००२८, भारत

फोन : +९१ ४४ २४६९८८९७, २४६९६४८८, २४६९०५६५

फैक्स : ९१४४ २४६९ ०३९९

web : [www.ciba.rs.in](http://www.ciba.rs.in) E-mail : [director.ciba@icar.gov.in](mailto:director.ciba@icar.gov.in) [director@ciba.res.in](mailto:director@ciba.res.in)

Follow us on : /icarciba

